

4th July, 2019

National Stock Exchange of India Ltd.

Listing June Department.

Exchange Plaza, C-1, Block-G,

BandraKurla Complex,

Bandra (East) Mumbai-400 051.

Fax No. 26598235/8237/8347.

Symbol: WEIZFOREX

BSE Ltd.

Corporate Relation Department,

Listing Department,

PhirozeJeejeebhoy Towers,

Dalal Street, Mumbai - 400 023.

Facsimile No. 22723121/22722037/2041

Scrip Code: 533452

Dear Sir/Madam,

Ref: Open Offer to the Shareholders of Weizmann Forex Limited for acquisition of Equity

Shares/Voting Rights under Regulations 3(2) of SEBI (SAST) Regulations, 2011 and subsequent

amendments thereto.

Sub: Submission of Post-Offer Advertisement.

With reference to the subject cited, Centrum Capital Limited, Manager to the Offer, has forwarded to us a copy of Post-Offer Advertisement vide their letter dated 4th July, 2019.

Please find enclosed the Post-Offer Advertisement for your record and reference. The same will also be available on the website of the Company.

This is for your information and records.

Thanking You.

Yours Sincerely,

For Weizmann Forex Limited

Sushama Kadam Company Secretary

Encl. as above

WWW.FINANCIALEXPRESS.COM

FOR LOWER INTEREST RATES

Trump picks two Fed nominees likely to support easier policy

JOSH WINGROVE & RICH MILLER Washington, July 3

AFTER A YEAR-LONG assault on the Federal Reserve and its chairman, President Donald Trump has tapped two wildly different economists to the central bank's board who seemingly have one important thing in common. They're both likely to support the president's call for lower interest rates.

One, Christopher Waller, is the more conventional choice. drawn from within the Fed's own ranks. The other, Judy Shelton, has spent decades outside mainstream economics and has already faced criticism for some of her unconventional views on monetary policy.

Waller is director of research for St Louis Federal Reserve Bank President James Bullard, who was the only dissenting vote in favor of a rate cut at the Fed's meeting in June. Shelton, who has been an informal adviser to Trump, has publicly said the central bank should reduce rates.

"It seems like both are going to be in favor of lower rates, and sooner rather than later," said Kathleen Bostjancic, an economist at Oxford Economics in New York. "They are much more dovish, and obvi-Trump wants."

Trump, who announced his



Christopher Waller (right) is the more conventional choice, drawn from within the Fed's own ranks. The other, Judy Shelton, has spent decades outside mainstream economics

picks within minutes of each other on Twitter on Tuesday, has recently struggled to find candidates for the Fed that are acceptable to senators who must confirm nominees. The president previously advanced four people for the two remaining open seats on the board of governors. None of them made it, raising questions about the White House vetting process for his picks.

"It was a great pleasure to meet with the president this afternoon," Shelton said in an email on Tuesday night. "This president really gets it. His progrowth economic agenda should not be undermined by wrongheaded 'Phillips Curve' thinking that punishes productive economic growth and ously that's what President subverts continued gains while turning ablind eye to the currency impact of 'additional

stimulus measures' by other central banks. We have high employment and low inflation; so much for the supposed trade-off."

The Phillips Curve holds that there's an inverse relationship between unemployment and inflation.

As a high-ranking Fed staffer, Waller may have a better chance of passing muster with lawmakers than some of Trump's previous contenders. As for Shelton, the Senate has already confirmed her in her current role as the US executive director for the European Bank for Reconstruction and Development.

Her unorthodox views, though, could attract opposition. In an interview with

Bloomberg in May, she said she was "highly skeptical" that the goals for the Fed set by Congress - the pursuit of maximum employment, stable prices and moderate longterm interest rates - were relevant

The White House has conducted the search for Fed candidates as Trump has repeatedly blasted Fed Chairman Jerome Powell over the Fed's interest rate increases. The president has told confidents that he believes he has the authority to replace Powell as Fed. chairman, demoting him to the level of board governor, according to people familiar with the matter. But Trump said he doesn't plan to do it. The president chose Powell as Chair, replacing Janet Yellen last year.

rid of Powell makes both of these nominees potential chairs-in-waiting, a factor that may also affect their confirmation process in the Senate. Powell has said he intends to serve his full four-year term and that "the law is clear" on that issue.

Trump's eagerness to get

Earlier this year, Trump advanced two supporters for the Fed board, Stephen Moore and Herman Cain, but both withdrew their names after they came under criticism.

Waller, who declined to comment on Tuesday on his nomination, is a PhD economist who previously served as a professor of economics at the University of Notre Dame before joining the St Louis Fed in

2009. His key research focus has been on monetary and macroeconomic theory and the political economy.

Waller was approached by the White House last month about the job and met with Trump Tuesday, said Karen Branding, a spokeswoman for the St Louis Fed.

The overture came after the White House talked to his boss, Bullard, about joining the Fed board of governors himself. But Bullard told reporters last month that he's happy in his current position.

The two men are close and have co-authored monetarypolicy papers. Waller shares, and helped to develop in 2016, Bullard's dovish view that policy is in a new regime in a world with low inflation and high savings - where higher interest rates are not needed.

"We didn't see any overheating in the economy coming, and so the question was, why are we raising rates," Waller recalled in a June interview with Bloomberg."We didn't see any reason to raise rates just for the sake of raising rates."

Waller also said that he doesn't worry about pushing the unemployment rate too low and sparking higher prices."We don't buy into the scandal and discontent with Phillips curve story that low changes to its search result listunemployment causes inflation. Look at Japan," he said.

-BLOOMBERG

Two women surge in race to take on Trump

BLOOMBERG London, July 3

THREE YEARS AFTER Hillary Clinton became the first woman to secure a major party nomination for the U.S. presidency, two female Democratic candidates are surging to the top of a crowded field of possible 2020 challengers to President Donald Trump.

Freshman California Senator Kamala Harris has leapfrogged into second place in polls since the first debate, sur-



senator Elizabeth Warren

passing Vermont Senator Bernie Sanders — who finished second for the nomination in 2016 and highlighting front-runner Joe Biden's vulnerabilities.

Massachusetts Senatorand liberal firebrand Elizabeth Warren also saw a bump after last week's nationally televised face-off.

Man pours water on Baidu CEO Robin Li at AI conference in Bejing

ASSOCIATED PRESS Beijing, July 3

AMAN BURST on to a stage and poured water over the head of Baidu CEO Robin Li as the founder of China's dominant search engine spoke at a company-sponsored event on artificial intelligence on Wednesday.

Highly visible public acts of defiance are relatively rare in China's big cities where security measures can be tight and celebrities like Li generally travel with a pack of security.

Baidu has faced enormous criticism in China in recent yearsaftera medical advertising ings that favour its own content.

Li was telling the crowd about Baidu's autonomous car



development as he opened the two-day tech conference, when the man sauntered upon stage and dumped a bottle of water on his head. It appeared to catch Li off guard and he stood stunned and unmoving for a second as the water poured down. "What's your problem?" Li said in English to the individual as he walked off stage.

The incident, which lasted only a few seconds, initially seemed to be part of the presentation until event security

intervened to cart off the man.

"Everyone can see that the path of advancing AI will still encounter all types of things we don't expect," said Li, with a wet face and drenched white shirt, while calmly resuming his presentation to applause.

Security for the event started light with few personnel visible in the conference room prior to the incident, but

security guards soon filled in. Baiduissued a statement on the incident that echoed Li's on-stage reaction, but it did not give any details about the individual or what happened to him. Baidu has had a rough year posting its first quarterly loss since going public in 2005 during the first quarter, with the head of its core search business also resigning.

In a reversal, Trump drops fight for citizenship question on 2020 census

GREG STOHR July 3

ERIK LARSON &

THE TRUMP ADMINISTRA-

TION abandoned its hardfought plan to add a citizenship question to the 2020 census after the US Supreme Court challenged its purpose, a win for immigrant-rights groups and Democrats who claimed the query was designed to dilute their power.

The move is a sharp reversal for President Donald Trump, who said last week that he'd explore ways to delay the census after the Supreme Court put the plan on hold. In a 5-4 ruling, the court said Commerce Secretary Wilbur Ross's stated rationale for including the question was "contrived" and couldn't be squared with the evidence about his true motivations.

"I respect the Supreme Court but strongly disagree with its ruling regarding my decision to reinstate a citizenship question on the 2020 Census," Ross said in a statement Tuesday. "The Census Bureau has started the process of printing the decennial questionnaires without the question.""Today's news is a victory for New York State, for America, and for every single person in this nation," NewYork Attorney General Letitia James, who led a coalition of states in suing over the question, said in

a statement. Opponents claimed that the citizenship question sought to reduce immigrants' participation in the survey and that administration officials hid their and white voters. Ross said the goal was to help the Justice Department enforce the Voting Rights Act, which protects minority voters.

In its ruling last week, the



The move is a sharp reversal for President Donald Trump, who said last week that he'd explore ways to delay the census after the SC put the plan on hold

high court said the administration needed to put forward a rationale for the question that could pass legal muster.

The US Constitution requires a census every 10 years, and census day is set by federal law as April 1. The administration has said the 2020 census questionnaire needed to be ready for printing by June 30.

The Census Bureau's chief scientist concluded the question would cause more than 2 million households, representing about 6.5 million people, to fail to respond to the census true aim of boosting Republican questionnaire. The bureau said statistical modeling techniques could use existing government data to produce more accurate citizenship information.

The court battle took an unusual twist in recent weeks

when it emerged that a Republican redistricting consultant had played a significant role in the decision to add the query. The late consultant, Thomas Hofeller, concluded in a 2015 study, commissioned by the conservative website Washington Free Beacon, that adding a citizenship question would hurt Democrats and help "Republicans and non-Hispanic whites" in redistricting, according to the New York Immigrant Coalition, which was among the plaintiffs in the case.

Democrats celebrated the decision."Moving forward with the 2020 Census without the citizenship question brings us a step doser to a full and accurate count," Representative Carolyn Maloney of New York, who heads the House Census Cau-

cus, said in a statement. The Constitution requires a decennial census — or an "actual Enumeration" — but doesn't provide any guidance about what information should be collected. Census-takers started asking about citizenship in 1820 but haven't posed the question to every household since 1950. —BLOOMBERG

China criticises UK for 'shameless' comments on Hong Kong

BEN BLANCHARD Beijing, July 3

CHINA ON WEDNESDAY denounced British foreign secretary Jeremy Hunt as "shameless", saying it had made a diplomatic complaint to London after he warned of consequences if China neglected commitments made when it tookback Hong Kong in 1997.

China has stepped up a war of words with Hong Kong's former colonial ruler following mass protests there against a now suspended bill that would allow extradition to mainland China. "To say that the freedoms of Hong Kong residents is something Britain strived for is simply shameless," foreign ministry spokesperson Geng Shuang told a news briefing.

"Iwould like toask Mr. Hunt, during the British colonial era in Hong Kong, was there any democracy to speak of 7 Hong Kongers didn't even have the right to protest."

Only after Hong Kong's return to China did its people got an "unprecedented" guarantee about democracy and freedom, he said. Britain's responsibilities to Hong Kong under the Sino-British Joint Declaration have ended, and Hong Kong is purely an internal matter for China, Geng added, repeating earlier

The comments followed remarks by Hunt to Reuters on Monday, condemning violence on both sides and warning of consequences if China neglected commitments to allow freedoms to Hong Kong not enjoyed in mainland China, including the right to protest. - REUTERS

POST OFFER ADVERTISEMENT IN ACCORDANCE WITH REGULATION 18(12) OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011, AS AMENDED, FOR THE ATTENTION OF THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF

WEIZMANN FOREX LIMITED

Registered Office: Empire House (Basement), 214, Dr. D. N. Road, Ent. A K Nayak Marg, Fort, Mumbai, Maharashtra - 400 001; Tel: +91 22 2207 1501; Fax: +91 22 2207 1514; Website: www.weizmannforex.com; CIN: L65990MH1985PLC037697

OPEN OFFER FOR ACQUISITION OF UPTO 27,99,350 (TWENTY SEVEN LAKHS NINETY NINE THOUSAND THREE HUNDRED AND FIFTY) FULLY PAID-UP EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH ("EQUITY SHARES") REPRESENTING 25.16% OF THE FULLY DILUTED VOTING EQUITY SHARE CAPITAL OF WEIZMANN FOREX LIMITED ("TARGET COMPANY"), FROM THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF THE TARGET COMPANY BY EBIXCASH WORLD MONEY LIMITED ("ACQUIRER") ALONG WITH EBIX ASIA HOLDINGS INC. ("PAC 1") AND EBIX, INC. ("PAC 2", ALONG WITH 'PAC 1' COLLECTIVELY REFERRED TO AS THE "PACs"), IN THEIR CAPACITY AS THE PERSONS ACTING IN CONCERT WITH THE ACQUIRER ("OPEN OFFER" OR "OFFER")

This post offer advertisement ("Post Offer Advertisement") is being issued by Centrum Capital Limited, the Manager to the Offer ("Manager"), for and on behalf of the Acquirer and the PACs, in compliance with Regulation 18(12) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended from time to time ("SEBI (SAST) Regulations"), in respect of the Open Offer. This Post Offer Advertisement is to be read together with: (a) the Public Announcement dated December 31, 2018 ("Public Announcement" or "PA"); (b) the Detailed Public Statement dated January 05, 2019 that was published in all editions of Financial Express (English), all editions of Jansatta (Hindi) and the Mumbai edition of Mumbai Lakshadeep (Marathi) (collectively referred to as the "Newspapers") ("Detailed Public Statement" or "DPS") on January 07, 2019; (c) the letter of offer dated May 25, 2019 ("LOF"); and (d) the pre offer advertisement cum corrigendum to the DPS dated June 03, 2019 which was published in the Newspapers on June 04, 2019.

Capitalised terms used herein but not specifically defined shall have the same meaning ascribed to such terms in the LOF.

Name of the Target Company:

Name of the Acquirer and PACs:

a. Acquirer

b. PAC 1: c. PAC 2:

3. Name of the Manager to the Offer:

4. Name of the Registrar to the Offer: Offer Details:

7. Details of Acquisition:

 b. Date of Closing of the Offer: 6. Date of payment of consideration:

a. Date of Opening of the Offer:

EbixCash World Money Limited Ebix Asia Holdings Inc.

Weizmann Forex Limited

Ebix, Inc. Centrum Capital Limited Bigshare Services Private Limited

Thursday, June 06, 2019 Wednesday, June 19, 2019

Friday, June 28, 2019

No.	Particulars	Propos	sed in the LOF		Actuals
7.1	Offer Price (per Equity Share)	₹ 528.00		₹ 528.0	
7.2	Aggregate number of Equity Shares tendered	27,99,350		16,79,66	
7.3	Aggregate number of Equity Shares accepted		27,99,350		16,79,660
7.4	Size of the Offer (Number of Equity Shares accepted multiplied by Offer Price per Equity Share)	3	147,80,56,800		₹ 88,68,60,480
7.5	Shareholding of the Acquirer and PACs before agreement/Public Announcement		Nil		Ni
	Number of Equity Shares				
	% of fully paid-up equity share capital and voting capital				
7.6	Shares acquired by way of agreement by the Acquirer				
	Number	83,28,540*		83,28,540*	
	% of fully diluted Equity Share Capital	74.84%*		74.84%*	
7.7	Shares acquired by way of Open Offer by the Acquirer		200000000000000000000000000000000000000		
	Number	27,99,350*		16,79,660	
	% of fully diluted Equity Share Capital	25.16%*		15.09%	
7.8	Shares acquired after Detailed Public Statement Number of shares acquired Price of the shares acquired of the shares acquired	Nil**		Nil**	
7.9	Post Offer shareholding of Acquirer				
	Number	1,11,27,890*		1,00,08,200	
	% of fully diluted Equity Share Capital	100.00%*		89.94%	
7.10	Pre & Post Offer shareholding of the Public	Pre Offer	Post Offer*	Pre Offer	Post Offer
	Number	27,99,350	Nii	27,99,350	11,19,690
	% of fully diluted Equity Share Capital	25.16%	Nil	25.16%	10.06%

After WC snubs, Rayudu retires from cricket

PRESS TRUST OF INDIA New Delhi, July 3

SNUBBED TWICE OVER for the ongoing World Cup, Indian middle-order batsman Ambati Rayudu Wednesday retired from all forms of cricket without specifying his reasons for calling it quits.

The 33-year-old Andhra

Pradesh batsman was in India's

official standbys list for the big

event in the UKbut was ignored despite the injury-forced ouster of all-rounder Vijay Shankar. Opener Mayank Agrawal was brought in on the team management's insistence and it is learnt, Rayudu was left

"...I have come to decision to step away from the sport and re-

of events.



tire from all forms and levels of the game. I would like to take this opportunity to thank the BCCI and all the state associations that I have represented which include Hyderabad, Baroda, Andhra and Vidharbha," Rayudu said in his mail to the BCCI, which is with PTI.

quite disappointed by the turn "It has been an honour and privilege to have represented our country," he added.

Rayudu played 55 ODIs for India, scoring 1694 runs at an average of 47.05. The player, who could never break into the Test team, was in the spotlight before the World Cup. Declared the preferred No.4

batsman by captain Virat Kohli not many months ago, Rayudu was ignored for Shankar in India's final squad for the big event. Chairman of selectors MSK Prasad had justified the move by saying that Shankar had "three-dimensional skills". Shankar couldn't make much of an impact and was eventually forced out by a toe injury.

Rayudu had taken a dig at Prasad's statement with a cheeky social media post.

"Just Ordered a new set of 3D glasses to watch the world cup," he had tweeted at the time.

He was later put in the standbys list but wasn't called. "I would like to thank the

captains I have played under, MS Dhoni, Rohit Sharma and especially Virat kohli who always had shown great belief in me throughout my career with the Indian team.

"It has been a wonderful journey of playing the sport and learning from every up and down it brought up on for the last 25 years at various different levels," he wrote.

The right-hander earned the reputation of being a temperamental player owing to several confrontations with fellow cricketers and even match officials in the domestic circuit. He retired from first-class cricket last year to focus on limitedovers format.

C+NTRUM

CENTRUM CAPITAL LIMITED Centrum House, CST Road, Vidyanagari Marg, Kalina, Santacruz (East), Mumbai, Maharashtra - 400098;

Equity Shares constituting 74.84% of the fully paid-up Equity Share Capital of the Target Company through open market (block deal) and

** As set out at paragraphs 7.6 and 7.7 above, except for the Equity Shares acquired by the Acquirer in terms of the SPA and under Open

8. The Acquirer, the PACs and their respective directors, jointly and severally, accept full responsibility for the information contained in

9. A copy of this Post Offer Advertisement will be available on the websites of the SEBI, the BSE Limited, the National Stock Exchange

ISSUED ON BEHALF OF THE ACQUIRER AND THE PACS BY THE MANAGER TO THE OFFER

this Post Offer Advertisement and also for the obligations of the Acquirer and the PACs as laid down in the SEBI (SAST) Regulations.

Offer, the Acquirer has not acquired any Equity Shares after the date of Detailed Public Statement i.e. January 05, 2019.

Note: As on the date of this Post Offer Advertisement, the PACs do not hold any Equity Shares.

of India Limited and at the registered office of the Target Company.

Tel: +91 22 4215 9000; Fax: +91 22 4215 9444; E-mail: wfl.openoffer@centrum.co.in; Website: www.centrum.co.in; Contact Person: Mr. Bhavin Ranawat/Ms. Sugandha Kaushik; SEBI Registration Number: INM000010445

Date : July 03, 2019 Place: Mumbai, India

Assuming full acceptance of Equity Shares in the Offer.





Public Notice In Form XIII of MOFA (Rule 11(3)(e))
Before the Competent Authority
District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbal City (A)
Bhandari Co-op.Bank building, 2" floor, R.L.Kale Suruji Mang, Dadar (West), Mumbal 400028.

Application u/s 11 of Maharashtra Ownership Fists
(Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963
Application No. 194 of 2019
Siddhi Vinayak Co-op. Housing Society Ltd.
Having its office at Asha Nagar,
Kandivali (East), Mumbal 400 101.

Application
Landivali
1) Housing Organization**

1) Housing Organization**

Versus 1) Housing Organisation Management And Execution Pvt. Ltd., Having its address Asha House, Plot No.8,Dr. B.A. Road, Dadar umbal -400 014. 2) M/s. Deen Bandhu Associates Last known Address

2) M/s. Deen Bandhu Associates Last known Address:

S. No./H. No. 22/24, Corresponding to CTS No. 682, 683, 684/1

S. No./H. No. 22/24, Corresponding to CTS No. 682, 683, 684/1

S. No./H. 20/1, CTS No. 682, S. No./H. 20/2, CTS No. 686, 687, 691,

S. No./H. 20/3, CTS No. 692, S. No./H. 20/5 696 village Polsar,

Taluka — Borlvali, Mumbal — 400101

3) Hector Polly Fonseca

Last Known Address S. No./H. No. 22/24 Corresponding to City
Survey Nos. 646/A, S. No./H No. 22/27, C.T.S. No. 682, 683,

684,/1,S. No./H. 20/1, C.T.S. No. 685, S. No./H. 20/2, / Corresponding to
C.T.S. No. 686, 587,691, S. No./H. 20/3, C.T.S No. 692, S. No./H

20/5,695 village Polsar, Taluka — Borlvali, Mumbal — 400101.

4)Nelly Isfrance Fonseca, Having Last Known Address

S. No./H. No. 22/27, C.T.S. No. 682,683,684,/1, S. No./H. 20/1
C.T.S. No. 685, S. No./ H. 20/2, C.T.S. No. 686,687,691, S. No./H.

20/5 corresponding to G59 village Polsar, Taluka — Borlvali,

Mumbal — 400101

5)Joseph Francis Manya Aacruiz Murzello Having Last Known Address S. No. /H. No. 22/24 Corresponding to City Survey Nos. 646/A, S. No. 2/27, C.T.S. No. 682, 883, 884, 1, S. No. /H. 20/1 C.T.S. No. 685, S. No./H. 20/2, C.T.S. No. 685, 687, 691, S. No. /H. 20/3, C.T.S. No. 692 S. No./H. 20/3, C.T.S. No. 692 S. No./H. 20/5, 695 village Polsar, Taluka — Bortvall, Mumbal — 400101 G. George Istap D' Souza Having Last Known Address S. No./H. No. 22/24 Corresponding to City Survey Nos. 646/A, S. No. 22/24, C.T.S. No. 682, 684/1, S. No./ H. 20/1, C.T.S. No. 692 S. No./H. 20/2, C.T.S. No. 686, 687, 691; S. No./H. 20/3, C.T.S. No. 692 S. No./H. 20/5, 695 village Polsar, Taluka Borfvall, Mumbal — 400101 7) Borhvall Sahyadri Co-operative Housing Society Ltd., Asha Nagar, Kandivall (East), Mumbal-400 101.

8) Asha Nagar Bullding No.2A B Co-operative Society Ltd., Asha Nagar, Kandivall (East), Mumbal-400 101. Stigseph Francis Manya Ascruiz Murzello Havine Last Known

9) Om Jalaram Co-operative Housing Society Ltd., Asha Nagar, Kandivell (East), Mumbal-400 101

— Opponents
10) Palm Vlew Co-operative Housing Society Ltd., Asha Nagar,
Kandivali (East), Mumbal-400 101.
11) Dimple Heights Co-operative Housing Society Ltd., Asha Nagar,
Kandivali (East), Mumbal-400 101.
12) Mr. Hemant Thakkar Nikunj
Bunglow (Bullding No.8 —A Wing) Asha Nagar, Kandivali (East),
Advandad-App 101.

Bunglow (Building Mumbal-400 101. 13) Aditya Apartment Co-operative Housing Society Ltd., Asha Nagar, Kandivali (East), Mumbal-400 101. 14) Building No.7, Asha Nagar, Kandivali (East), Mumbai-400 101.

To,
The above named Applicants The Promoter/Opponent/s
PUBLIC NOTICE

Take the notice that the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Construction of Construction of Construction (Construction Construction).

Pramoter / Opponents above mentioned.

2. The Applicant has prayed for grant of unilateral conveyance its Plot bearing Common S. No. /H. No. 22/24 Corresponding to CTS No. 646/A, S. No. /H No. 22/27, Corresponding to CTS. No. 682, 683,684,/1, S. No. /H. 20/1, C.T.S. No. 685, S. No. /H. 20/2. Corresponding to CTS, No. 686,687,691, S. No. /H. 20/3, Corresponding to CTS, No. 692 S. No. /H. 20/3, CORRESPONDING to CTS, No. 692 S. No. /H. 20/3, CORRESPONDING to CTS, No. 692 S. No. /H. 20/3, CORRESPONDING to CTS, No. 692 S. No. /H. 20/3, CORRE situated at Asha Nagar, Kandivali (East)';;Mumbal-400 101 in favour of the Ap

istuated at Asha Nagar, Kandivall (East);;;Mumbal-400 101 in rayour or the Applicant, Society.

3. The hearing above case has been fixed on 08/07/2019 at 3.00 p.m.

4. The Promoter/Opponent/s and their legal heirs if any, or any person /authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on 08/07/2019 at 3.00 p.m. before the undersigned together with any documents, he /she /they want/s to produce in support of his /her objection /claim /demand against the above case and the applicant/s is /are advised to be present at that

/demand against the above case and the applicant/s is /are advised to be present at that time to collect the written reply, if any filed by the interested parties.

5. If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue /application will be decided in their absence and such person/s will be average and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance/declaration/order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order / certificate / judgment is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte.

6. Given under my hand and the seal of the Competent Authority.



f Dr.Kishor Mande District Deputy Registra Co-operative Societies, Mumbai City (Competent Authority
U/s 5A of the MOFA, 1963



ॲस्टेक लाइफसायन्सेस लिमिटेड

कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर (सीआयएन) : L99999MH1994PLC076236 नोंदणीकत कार्यालय : गोदरेज वन. ३ रा मजला, पिरोजशानगर, इंस्टर्न एक्सप्रेस हायवे, विक्रोळी (पूर्व), मुंबई - ४०० ०७९, महाराष्ट्र. दूर.: + ९१ २२ २५१८ ८०१०, फॅबस: +९१ २२ २२६१ ८२८९ वेबसाइट : www.astecls.com ई-मेल : astecinvestors@godrejastec.com

२५ व्या (पंचविसाव्या) वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, ॲस्टेक लाइफसायन्सेस लिमिटेड (कंपनी)च्या भागधारकांची २५ वी (पंचिक्सावी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, दि. २६ जुलै, २०१९ रोजी दु. ३.३० वा. (भा. प्र. वे.) एजीएमच्या स्वृचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी ऑडिटोरियम, गोवरेज वन, पिरोजशानगर, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, विक्रोळी (पूर्व), मुंबई - ४०० ०७९, महाराष्ट्र येथे आयोजित

एजीएमची सचना व त्याचा स्पष्टीकरण अहवाल तसेच दि. ३१ मार्च, २०१९ रोजी संप्लेल्या वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे स्थायी व एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय अहवाल, संचालक मंडळ व वैधानिक लेखापरीक्षकांचे अहवाल आदी दस्तावेज ज्या भागधारकांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे नोंदवलेले असतील त्यांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवण्यात आलेले आहे व सदर पाठवणी सोमवार, दि. १ जुलै, २०१९ रोजी पूर्ण करण्यात आली आहे. ज्या भागधारकांनी आपले ई-मेल पत्ते नोंदबलेले नसतील त्यांना वार्षिक अहवाल त्यांच्या नोंदणीकृत पत्यावर कुरीयर/रजिस्टर्ड पोस्ट/स्पीड पोस्टद्वारे पाठवण्यात आलेले असून सदर पाठवणी सोमवार, दि. १ जुलै, २०१९ रोजी पूर्ण करण्यात आली आहे.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान (ई-मतदान) गगधारकांना याद्रारे सुचित करण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ च्या तरतुर्द सहवाचन कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० (यामध्ये त्यासंदर्भात काही सुधारणा बदल वा पुनराधिनियम यांचा समावेश), भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४४ (सूची विनियमन) तसेच भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारे विवरीत सर्वसाधारण सभावरील सेकेटरियल स्टॅन्डर्ड - २ (एसएस - २) यांच्या अनुपालनांवर्गत कंपनी आपल्या भागधारकांना २५ व्या (पंचविसाव्या) एजीएममध्ये मंजूर करावयाच्या प्रस्तावित ठरावांवर आपली मते इलेक्ट्रॉनिक माध्यमातून देण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. निर्धारित अंतिम तारीख अर्थात शुक्रवार, दि. १९ जुलै, २०१९ रोजीनुसार प्रत्यक्ष स्वरूपातील किंवा डीमटेरियलाइन्ड स्वरूपातील समभाग धारण करणारे भागधारक सेंट्रल डिपॉझिटरी सर्विहंसेस लिमिटेड (सीडीएसएल)च्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच्या माध्यमातून एजीएमच्या सूचनेत विहित केल्यानुसार सामान्य व विशेष विषयांवर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आपले मत देऊ शकतील व सभासदांचा मतदान हक्क हा सदर निर्धारित अंतिम तारखेनुसार

भागधारकांना पुढे सुचित करण्यात येत आहे की, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान सोमवार, दि. २२ जुलै, २०१९ रोजी (स. ९.०० वा. भा. प्र. वे.) सुरू होईल व गुरुवार, दि. २५ जुलै, २०१९ रोजी (सायं. ५.०० वा. भा. प्र. बे.1 संपेल. तत्पश्चात सीडीएसएलद्वारे ई-मतदानाचे मोड्यल मतदानाकरिता अकार्यरत करण्यात येईल व सदर तारीख व वेळेनंतर भागधारकांना इलेक्टॉनिक स्वरूपात मत देता येणार नाही. भागधारकाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर त्याला/तिला ते नंतर बदलता येणार नाही किंव्रा पुन्हा मत देता येणार नाही.

कंपनीच्या प्रदानित समभाग भांडबलातील त्यांच्या भागधारणाच्या प्रमाणात असेल.

सभेच्या ठिकाणी मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेली असेल व ज्या भागधारकांनी परोक्ष ई-मतदानादारे यापवीं मत दिलेले नसेल ते एजीएममध्ये ठरावांवर मत देण्याचा हक्क बजावण्यास पात्र असतील. एजीएमच्या आधी परोक्ष ई–मतदानाद्वारे आपले मत दिलेले भागधारकही सभेस उपस्थित राह शकतील, परंत त्यांना एजीएममध्ये पन्हा मत देता येणार नाही, भागधारकांनी दोन्ही प्रकारे म्हणजेच प्रत्यक्ष मतपत्रिकेद्वारे व ई-मतदानाद्वारे मत दिल्यास ई-मतदान ग्राह्य धरले जाईल व प्रत्यक्ष मतपत्रिकेद्वारे दिलेले मत अवैध ठरेल.

निर्धारित अंतिम तारखेनुसार भागधारकांचे रजिस्टर किंवा डिपॉझिटरीजद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नाव नोंद असलेली व्यक्तीच केवळ परोक्ष ई-मतदान तसेच एजीएमच्या ठिकाणी मतदानाची सुविधा प्राप्त करण्यास पात्र असेल

एजीएमच्या सुचनेच्या पाठवणीपश्चात एखादी व्यक्ती कंपनीचे समभाग संपादित करीत असेल व कंपनीची भागधारक बनत असेल व निर्धारित अंतिम तारीख अर्थात शुक्रवार, दि. १९ जुलै, २०१९ रोजीनुसार भागधारक असल्यास सदर व्यक्ती एजीएमच्या सूचनेतील टीप क. २० मध्ये विहित केल्यानुसार मतदानाकरिताच्या निर्देशांचे पालन करू शकेल. यासंदर्भात काही शंका असल्यास भागधारक रजिस्ट्रार व ट्रान्स्फर एजंट - बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, पत्ता : १ ला मजला, भारत टिन वर्क्स बिल्डिंग, वसंत ओॲस्सिसमोर, मक्त्वाना रोड, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०५९, महाराष्ट्र, दूरध्वनी क्र ०२२-६२६३ ८२००, फॅक्स क्र. ०२२-६२६३ ८२९९, ई-मेल info@bigshareonline.com येथे संपर्क साधू शकतील व आवस्यक लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकतील

परोक्ष ई-मतदान प्रक्रिया व एजीएमच्या टिकाणी मतपत्रिकेदारे मतदानाचे नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने परौनिरीक्षण करण्यासाठी श्री. विकास आर. चोमल, प्रबिटसिंग कंपनी सचिव (सर्टिफिकेट ऑफ प्रॅबिटस नं १२१३३) यांची कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे परीनिरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

परोक्ष ई-मतदान व एजीएममध्ये दिलेली मते यांचा निकाल एजीएमच्या समाप्तीपासन ४८ (अट्रेचाळीस) तासांच्या आत घोषित करण्यात येईल. घोषित निकाल, परीनिरीक्षकांच्या अहवालासमवेत कंपनीची वेबसाइट www.astecls.com व एनएसडीएलची वेबसाइट www.evotingindia.com वर त्यांच्या घोषणेपश्चात त्वरित प्रदर्शित करण्यात येईल तसेच बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडला कळविण्यात येईल.

एजीएम सूचनेची प्रत कंपनीची वेबसाइट <u>www.astecls.com</u> वर तसेच कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध असलेल्ट स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइटवर अर्थात बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> व गॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड <u>www.nseindia.com</u> येथे उपलब्ध आहे. एजीएमच्या सूचनेची प्रत सीडीएसएलची वेबसाइट<u>www.evotingindia.com</u> येथेही उपलब्ध आहे.

ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही शंका वा तक्रारीकरिता भागधारक श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक सीडीएसएल, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युच्युरेक्स, मफतलाल मिल कम्पाऊंड्स, ना. म. जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई - ४०० ०१३, दूर. क्र. १८००२२५५३३ वा ई-मेल <u>helpdesk.</u> evoting@cdslindia.com यांच्याशी संपर्क साधू शकतात वा त्यांना लिह् शकतात.

एखाद्या भागधारकास वार्षिक अहवालाची छापील प्रत हवी असल्यास भागधारकाकडून लेखी विनंती प्राप्त झाल्यावर कंपनीकडून ती नि:शुल्क पाठवण्यात येईल. अशी विनंती <u>astecinvestors@godrejastec.</u> com वर त्यांचा फोलिओ क्र./डीपी आयडी व क्लायन्ट आयडी नमूद करून पाठवावी. बक क्लोजर व नोंद दिनांक :

कंपनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ व सची विनियमनांच्या विनियमन ४२ अंतर्गत अशीही सचना देण्यात येत आहे की, २५ वी (पंचविसावी) एजीएम व वित्तीय वर्ष २०१८-१९ करिता अंतिम लाभांशाच्या भागधारकांच्या पात्रतेच्या निश्चितीकरिता कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स सोमवार, दि. २२ जुलै, २०१९ ते गुरुवार, दि. २५ जुलै, २०१९ दरम्यान (दोन्ही दिवस अंतर्भूत) बंद राहतील व नोंद दिनांक शुक्रवार, दि. १९ जुलै, २०१९ अशी असेल. एजीएममध्ये लाभांश, काही घोषित करण्यात आल्यास, तो सोमवार, दि. ५ ऑगस्ट, २०१९ पर्यंत प्रदान करण्यात येईल/पाठवण्यात येईल.

भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून लाभांशाचे प्रदान करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, भागधारकांनी कृपया त्यांचे बँक खाते तपशील, त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे

ठिकाण : मुंबई

दिनाक: ४ जुलै, २०१९

संचालक मंडळाच्या आदेशाहारे ॲस्टेक लाइफसायन्सेस लिमिटेड करिता तेजश्री प्रधान कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी



मिरा–भाईंदर महानगरपालिका

स्व. इंदिरा गांधी भवन, मुख्य कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.), ता.जि. ठाणे-४०११०१. फॅक्स क्र.:२८१९९०९३,

जा.नं. मनपा/वैद्यकीय/६९०/२०१९-२०

मुदतवाढ

ई-मेलः rchmbmc@rediffmail.com, rchmbmc@gmail.com

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या भारतरत्न पंडीत भिमसेन जोशी रुणालय, टेंभाकरिता आवश्यक साहित्य, उपकरणे व फर्निचर खरेदी करणेकरिता (Tender ID: 2019 MBMC 446826 1, 446844 1, 446871 1 446858_1, 446879_1) अन्वये निविदा प्रसिद्ध केली होती. याद्वारे सदर कामाची निविदा सादर करणेकरिता मुदतवाढ देण्यात येत आहेत.

उपरोक्त निविदा दि. ०९.०७.२०१९ रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील.

जा.क्र.मनपा/जनसंपर्क/८५/२०१९-२०

उपायुक्त मिरा-भाईंदर महानगरपालिका दि. ०३/०७/२०१९



भन्साली इंजिनिअरिंग पॉलिमर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ४०१, ४था पजला, पेनिन्सुला हाईटस्, पीठी बर्फियाला रोठ, अंधेरी (ग.), गुंबई-४०००५८, ब्रूर.:(९१-२२)२६२१६०६०, फॅक्स:(९१-२२)२६२१६०७७, सीआयएन:एल२७१००एमएच१९८४पीएलसी०३२६३७ ई- मेल:investors@bhansaliabs.com वेषसाईट:www.bhansaliabs.com

स्रूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे सुचना देण्यात येत आहे की. ३० जुन, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता मुंबई येथे रविवार, दि.१४ जुलै, २०१९ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

कंपनीचे शेअर्समधील व्यवहाराकरिता व्यापार खिडकी १ जुलै, २०१९ पासून बंद करण्यात आली आहे आणि ३० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित बित्तीय निष्कर्षाच्या घोषणेनंतर ४८ तासात उघडण्यात येईल.

सदर सूचना कंपनीच्या www.bhansaliabs.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या जसे बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) बेबसाईटवर उपलब्ध आहे.

भन्साली इंजिनिअरिंग पॉलिमर्स लिमिटेडकरिता

दिनांक: ०२ जुलै, २०१९ ठिकाण: मुंबई

अश्विन एम. पटेल कंपनी सचिव व जीएम (लिगल)

सही/-

मे.उप निवंधक सहकारी संस्था, मुंबई वांचे कार्यालय मुंबई विभागीय सङ्कारी पत्रसंस्था फेबरेशन लि. मुंबई ६/६०३ बुर्गा कृपा को-ऑप हीसिंग सोसा. इनुमान चौक, नवघर रोड,

जाहिर नोटीस

मुलुंड (पुर्व) मुंबई-४०००८१.

जय मोलेनाथ को-ऑपा मेडिट सोसायटी लिमिटेड

पत्ता ४ प्लाट नं .७६ आनंदगढ़ पार्कसाईट विकोकी (प) मुंबई ४ ४०० ०७९ . बजुक्रमांक १ ते ५२

येकन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल याची आपण नींव घ्यावी.

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की, थकित कर्जाविषयी अर्जदार पतसंस्थेने दाखल केलेल्या अर्जाबाबत तुमचे म्हणणे सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्याव नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आफ्ग रहात नसल्याने तसेच आपला विद्यमान पत्त **उ**पलब्ध नसल्याने सदर नोटीसद्वारे आपणास एक शेवटची संघी देण्यात येत असुन दिनांक १२.७.१९ रोजी दुपारी ठीक १२.०० वाजता आपण स्वतःवरील परचावर हजर राहुन आपले म्हणपे नमुद करावे. सदर विवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची जौकशी करण्यात

यक्तन एकतफा याग्य ता निमय घतला जाङ्गल याचा आमण नाव् घ्यावा.						
थ.	जाव देणाऱ्यांचे नाव	अर्ण	वाना	वावा	जान	पुढील
7.		बाजल	क्रमांक	रक्कम	बेगार	सुनावणी
<u> </u>		दिनांक		छपये	क्रमांक	विनाक
Ŗ	षुरेताल रामकाई यादव	80.4.89	954	१२२५३१	*	25.0.59
२	सुरेश मृति गुप्ता	१०.५.१९	રૂદ્ધ	१२२५३१	X	१२.७.१९
₹	प्रतीण उत्तम रणखंबे	१०.५.१९	366	१५१४६६	₹	१२.७.१९
¥	राजेन्द्रप्रसाद अवग्रविकरी विवासी	80.4.89	ক্ৰ্ছত	१२८३६९	*	25.6.53
٩	चंद्रखेन एकनाथ पोळ	१0.५.१९	₹<	१४८७५३	२	१२.७.१९
٤	राजेन्द्रकुमार रामपदि मिश्रा	१०.५.१९	₹ €	१४८७५३	4	१२०७०१९
છ	चंकर चिवराम राजेड	१०.५.१९	748	१५५७६२	8	१२ - ७ - १९
۷	राजेस कन्दैयालाल रोविय	80.4.89	३६९	१५५७६२	*	25.6.53
٩	क्रिनोद कुमार लक्ष्मण पाण्डेय	१०.५.१९	366	१५५७६२	3	१२.७.१९
₹ 0	धर्मराज पुरुषोत्त्वम यादव	१०.५.१९	3/24	१७९९६९	₹	१२ - ७ - १९
**	विरेन्द्रबाखदुर खालिकराम पटेन	80.4.89	36%	१७९९६९	4	१२.७.१९
१२	चमबहादुर जिलाहीचम बिंद	१०.५.१९	३७२	886 ₹40	3	१२.७.१९
(1	विकास जिस्क संख्यात	१०.५.१९	₹e#	१९४५१३	₹	१२०७०१९
έR	विजय केशव सालवी	१०.५.१९	₹ag	७१0 १२	8	१२ - ७ - १९
84	सुरेशकुमार दयाचंकर मिश्रा	१०.५.१९	POH	२०९०७६	8	१२.७.१९
Ħ	मोहनमद् बाहीद् मो अस्तुम					
	कुहुत्त द्येख	१०.५.१९	3494	१६७१९८	8	१२ - ७ - १९
\$0	गणेळकुमर अवनगरतम् चारव	१०.५.१९	3/0/0	69800	२	१२.७.१९
℀	राजेंद्रप्रसाद श्रीनाच टादत	१०.५.१९	30€	८६०६५	₹	१२.७.१९
१९	विजयकुमार खफूदी विश्वकर्मा	१०.५.१९	349£	2 ६0 ६५	3	१२ - ७ - १९
90	मनजीत खिंह हरमञ्जन खिंह	१०.५.१९	30¢	ረቒ0ፍዛ	₹	१२.७.१९
₹	रमेशा ननजुनडे गौडा	१०.५.१९	₹७९	१९७०६६	₹	१२.७.१९
₹ ₹	अधिकटात खंमाजी खोमावण	१०.५.१९	360	१२८३६९	१	१२.७.१९
77	खतीराकुमार प्रीतमसिंह चीवान	१०.५.१९	144	७८४ २९	₹ 3	28-6-58
58	राजेश सुरेश सिंह विद्योर सम्ब शेरवे	80.4.89	34	9CX56		99.0.89
₹ ५	खन्दार बस्य शस्य रविशंकर बालकृष्ण स्वले	१0.4.89	३८२	58£\$63	₹ ₹	१२.७.१९
₹4	_	१0.4.88	₹८२	482663		१२ - ७ - १९
२७ २८	बाकेलाल रासलस्वन रास्त	१0.4.१९	**	0 £ \$3 <i>P</i> \$	\$ 8	१२.७.१९ १२.७.१९
२८ २९	दीनानाथ रामसुमग यादव राज गनपत सोमके	80.4.89	秘	048799	। १	l
	राजू गनपत शासक संतोष गंगाराम पावले	१0.५.१ ९	₹CK	シイシの入 多		१२.७.१९
₹0		१०.५.१९	₹ ८ ४	१५३७४३	3	१२.७.१९
48	कृष्णकुमार वंशधारी यादव	80.4.89	\$24	१६८९९३	*	79.0.59
3 7	राजेन्द्रप्रसाद नगस्त्र सिंह	१0.4.१९	秋	२५६२९५	₹	१२.७.१९
44	शिवनाथ विस्त्रनाथ मधीमाने	१०.५.१९	松	र५६२६५	₹	१२.७.१९
38	राजेन्द्र कैलास यादव	१०.५.१९	₹CE	२५६२९५	3	१२.७.१९
₹4	शिवप्रसाद विश्वनाम यादव	१०.५.१९	완스를	84440	ę	१२ - ७ - १९
₹	प्रकृतवंद्र रूपनाय यादव	१०.५.१९	₹C19	<i>RÉ</i> 330	२	१२.७.१९
₹9	अब्दुल रहमान मो - अमी गोटी		६२८	श्0६२६१	₹	१२ - ७ - १९
私	मो वमील खलील कुरेशी	₹१.५.१९	₹ ₹ ८	१०६२६ १	*	१२.७.१९
₹९	बसर्जे संजासकाच्या गेट्या	३१ ०५०१९	£36	८९४२६	₹	१२.७.१९
λO		३१ - ५ - १९	६२९	८९४२६	₹	१२ - ७ - १९
χţ	रामगस्य मगरागदीन मानी	३१.५.१९	६२९	८९४२६	3	१२.७.१९
४२	धर्मेन्द्र कुमार शिवशंकर मृता	३१ - ५ - १९	₹₹0	817490	8	१२ - ७ - १९
Χŝ	अनिल चिञ्चल आगरो	३१.५.१९	₹₹0	१६२५७0	२	१२.७.१९
ጸጸ	लीलासकी बसन सिंदे	३१०५०१९	£\$\$	६७६९८	₹	१२०७०१९
2.41						I am am.

ही नोटीस आज दिनांक ३-७-२०१९ रोजी माझे सदी व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे. सही/-

₹१.५.१९

₹१**.५.**१९

३१.५.१९

३१.५.१९ | ६३२

३१.५.१**९ ६३३**

₹१.५.१९ ६३३

₹१.५.१**९** ६३४

₹१.**५.१९** ६३४

448

€₹8

६३२

SPRUP

६७६९८

१४०१९८

3990¥5

890068

890068

\$2550\$

125905

3

25.0.55 १२.७.१९

28-0-88

१२.७.१९

१२.७.१९

25.0.29

१२.७.१९

१२.७.१९



रामचंद्र नथ पर्वाड

राजेश पदम शिंत

५० रेखा ग्रिरीश उपाध्याय

५१ दिनेचा रामविद्यारी सिंह

५२ कमलेख जनगद सिंह

बापुसाहेब दिनकर इफल

कैयाद यासीन सैययद हुसैन

चैटक जलाल चैटकर हुचैन

चप निर्वधक सहकारी संस्था (परसेवा) नुंबई विभागीय सहकारी पलसंस्था फेडरेशन लि. नुंबई मयत सभासदांचे संस्थेच्या शंहवलात / मालमस्तेत असलेले दितसंबंध व भाग हस्तांतरीत करण्याबाबत मामण्या किंवा हरकती माणविण्यासाठी घाव

श्री साई जनता एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्वादित, जनता सोसायटी मार्ग, घाटकोपर पूर्व, मुंबई मं, ४०० ०५७, या संस्थेचे सभासद असलेत्या या संस्थेचे इमारतक ४, श्री. गणेश साई कृपा मधिल गाटा कर्माक २११ घारण करणा-या श्रीमती, बायजाबाई राष्ट्र मिकम, यांचे दिमांक २०/०९/१९९७ रोजी मिधम ह्याले.त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही.वा सुवने द्वारे संस्थेच्या भांडवलात /मालमत्तेत असलेले मयत सभासदांचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मदल समासदीचे वारसदार किंवा अन्य मानणीदार हरकतदार बांच्याकहूब हक्कमाञ्रण्या / हरकती मागवण्यात चेत आहेत. ही सुचना प्रसिद्ध हाल्याः तास्त्रेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्याः वा हरकतीच्या पुष्टवर्थ आवश्यक त्या कागदपत्र प्रती व अन्य पुरार्वे सादर करावेत, जर वर नमूद केलेल्य मुदतीत,कोपाही व्यक्तीकडून हक्क मानण्या किंवा हरकती सादर झाल्या बाडीत तर, मचन सभासदाचे संस्थेच्या भाडवलातील / गालगत्तेतील असनेने हितसंबंध व भाग यांच्या हस्तांतरपाबाबत संस्थेच्य उपविद्योनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क मानण्या किंव इस्कती आज्या तर, त्याबाबत संस्थेच्या उपविधीनसार . हार्चवाही करण्यात येईल, नोंदी व उपविद्याची एक प्रत गमप्रदारास / हरकतदारास प्राप्यासाठी संस्पेच्या र्याजवात सचिव यांचेकडे संध्याकाळी ५ ते ६ बाजेपर्वत, सूचना दिल्याच्या तास्त्रोपासून सूचनेची मुदत शान्या नास्स्रोपर्यत उपलब्ध राहील, श्री सार्ड जनता एस.आर.ए.

सहकारी गृहनिर्माण संस्था मर्वादित, योज्याकरिता आणि वतीने

ठिकाप: मंबई विनांक: ०४/०५/२०१९ NOTICE

Veena Sur Co-op Hsg. Soc. Ltd. Intend to transfer the membership and Share certificate of Late Shri Vinaychand M. Botadara and Shri Amit H. Botadara in respect of Hat No.A/804, 8th Hoor, Veena Sur Co-op. Hsg. Soc. Ltd. Mahavir Nagar, Kandivali (West), Mumbai - 400 067, in favour of Mr. Manol Vinaychand Botadara. The claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the Society within period of 14 days from the publication of this notice to the undersigned at his address at Veena Sur Co-op. Hsg. Soc. Ltd. Mahavir Nagar, Kandivali (West), Mumbai-400 067 or to Advocate Mr. M.M. Ansari at Opp. Garuda Petrol Pump Lane, Gandhi Nagar, Charkop, Kandivali (W), Mumbai - 400 067. If no claims/ objections are received within the period Prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as is provided under the bye-laws of the Society.

Dated this 4th day of July, 2019. 8d/-Place : Mumbai (Mr. N.M. Ansari)

Advocate High Court. सिंडिकेट बँक, प्रभादेवी शाखा, प्रभादेवी शाखा, जी-०१, र्सिडिकेटबैंक राजन हाऊस, ए एस मराडे मार्ग, प्रभावेबी, मुंबई-४०००२५ SyndicateBank महाराष्ट्र. **आयएफ**एस**सी**: एसवायएनबी०००५०३८. दूर.:०२२-२४२२३३६८, फॅक्स:०२२-२४३८४६०४

ई-मेल: br.5038@ syndicatebank.co.in संदर्भ: १४/जीएल/एसीटी/पीडी/एसएसपी/२०१९

श्री. राजीव मेनन. ६/९०, आदर्श नगर, सेंच्युरी बाजार, प्रभादेवी, मुंबई-४०००३०.

मा. महोवय. विजय : आमच्याकडे तुमचे वागिने कर्ज खाते क्र.५०३८१३१०००२५२२ वि.१६.०३.२०१३

आमच्या सिंडिकेट बँक, प्रभावेबी शाखा, मुंबई येथून तुम्ही वागिने कर्ज दि.१६.०३.२०१३ रोजी रु.२,३४,०००/- घेतले आहे. उपरोक्त खारयात उर्वरित धकबाकी रक्क्स रु.४,८३,०९६ ३१.०५.२०१९ पर्यंत लागू अंतिम नंतर ज्याज तसेच उपरोक्त खात्यातील धकबाकी सुद्धा आहे.

तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करण्यात येत आहे की, सदर स्मरणपत्रानंतर ७ दिवसांच्या आर संपूर्ण धक्त्वाकी रक्कम जमा करावी, अन्यथा संपूर्ण धक्तवाकी रक्कम तसेच जमा न केलेल्या रकमेवरील २% दराने दंडात्मक ज्याजासह संपूर्ण रक्क्स बसुलीसाठी तारण देवलेले तुमचे दागिन्यांचा लिलाव

म्हणून सदर रक्कम बेळेत जमा न केल्यास आम्ही आमच्या शाखेच्या जागेत १६.०७.२०१९ रोजी होणाऱ्या जाहीर तिलावात आनच्याकडे असलेल्या तुमच्या सुवर्ण दागिन्यांची विक्री आर्म्ह करू. यानंतर कोणतेही वेगळे पत्र पाढविले जाणार नाही.

- सूचना शुल्क रु.१००/- तुमच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.

आपले विक्यास सिंडिकेट बँकेक्रिक सही/

B.83/08/2089

रोज वाचा .'मुंबइ

जाहीर सूचना

मी, शमीम अब्दलकरीम शेख, झहीर शेख यांची पत्नी, वयं ५२ वर्षे, निवासी पत्ता: ४४०/२, करीम हाऊस, एक्सर नायतोडी रोड, एक्सर मस्जिद्जवळ, बोरिवली (प.) મુંबર્ડ- ૪૦૦૦૧૨.

मी, नमुद करीत आहे की, माझा जन्म व

दिलेल्या पत्त्यावर दिनांक ३०.१०.१९६७ रोजी झाला. सही/- श**नीन अब्दुलकरीन शेख** ४४०/२, करीम हाऊस, एक्सर

नायतोडी रोड, एक्सर मस्जिदजवळ, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२. दिनांक : ०४.०७.२०१९

या नोटीसी ब्दारे मी लोकांस कळवू इक्छिते की, माझे पती सुरेश दगडूजी क्षमृतवार हे दिनांक ०७.०४.२०१९ रोजी मयत झाले. त्यांच्या मालकीची रिक्षा क्र. MH02-DK-6909 व परमिट क्र. 1766/L/W/14 असुन मी त्यांची पत्नी सर्मिला सुरेश अमृतवार अशी विनंती करते की, मी सदर गाढीची वारस म्हणून नमुद केलेल्या गाढीचा ताबा आमच्या नावे व्हावा. याबाब्त्चे संबंधित कागृदमञ् तत्सम अधिकारी प्रादेशिक परिवहन कार्यालय प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे दिलेले आहे.

जाहीर नोटिस

ज्या कुणाचाही आक्षेप किंवा अधिकार असेल त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्या पासून १५ दिवसांच्या आत विभागीय परिवहन वाहतुक कार्यालय /प्रादेशिक परिवहन अधिकारी ऑर. टी. ओ. बोरीवली, मुंबई यांच्याशी संपर्क साधावा. वारसाचे नाव चर्निला सुरेश अमृतवार

नमुना क्र. युआरसी-२ प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत)

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२ नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग अंतर्गत **एन.एन. सिम्मी प्रॉडक्शन्स** भागीदारी संस्थेची नौंदणी करण्यासाठी महाराष्ट्र, मुंबई येथील निबंधकांकडे १५ दिवसानंतर परंतु ३० दिवसांच्या पुर्वी अर्ज करण्यात येणार आहे. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे:

अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

चित्रपट निर्मिती, प्रोजेक्शन, सिनेमेटोग्राफीक चित्रपट, मोशन पिक्चर्स, व्हिडीओ फिल्म्स टेलिफिल्म्स व चित्रपटांचे प्रस्तुतीकरण व कामगिरीचा व्यवसाय आणि सर्व शाखांमधील सर्व प्रकारचे व स्वरुपाचे मोशन पिक्चर्स आणि सिनेमेटोग्राफ फिल्म्स, रेडिओ, टेलिव्हीजन व्हिडीओ कॅसेटस्, व्हिडीओ डिस्क किंवा अन्य इतर समान उपकरणे आणि उपसाधने जे यांत्रिकी किंवा अन्य इतर प्रकारे असलेले, प्रर्दशन आणि प्रस्तुतीकरण या संदर्भातील सर्व

प्रकारे एक किंवा त्यापैकी एक किंवा अन्य भागाचे कामगिरी, प्रदर्शन व प्रस्त्तीकरण. सिनेमेटोग्राफ फिल्म्स. टेलिव्हीजन्स फिल्म्स. व्हिडीओ फिल्म्स, प्रदेशन व वितरणाचे व्यवसाय आणि/र्किवा चित्रपट व्यापारात ज्ञात असलेले सर्व ज्ञात व अज्ञात माध्यम व प्रक्रियावर अधिकार व संलग्न प्रक्रिया आणि त्यांचे चलनीकरणाची प्राप्तीकरण व विक्रीच व्यवसायन निष्पादन करणे.

नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय-ए-४, शालिमार अपार्टमेंटस्, सांताक्रुझ (पश्चिम), टागोर रोड, मुंबई-४०००५४ वेथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत

येथे सूचना देण्यात येत आहे की. कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी), इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉपॅरिट अफेअर्स (अष्टआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा) - १२२०५० येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसात पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नौंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

गज दिनांकीत ०४ जुलै, २०१९. एन.एन. सिम्पी प्रॉडक्शन्सकर्त्ता

तही/-श्री, प्रवेश सिप्पी

(अर्जदाराचे नाव) (भागीदार) ठेकाण : मुंबई

सही/-श्री, यश सिप्पी (अर्जदाराचे नाव) (भागीदार)

POST OFFER ADVERTISEMENT IN ACCORDANCE WITH REGULATION 18(12) OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011, AS AMENDED, FOR THE ATTENTION OF THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF

WEIZMANN FOREX LIMITED

Registered Office: Empire House (Basement), 214, Dr. D. N. Road, Ent. A K Nayak Marg, Fort, Mumbel, Maharashtra - 460 001; Tel: +91 22 2207 1501; Fax: +91 22 2207 1514; Website: www.weizmannforex.com; CIN: L65

OPEN OFFER FOR ACQUISITION OF UPTO 27,99,350 (TWENTY SEVEN LAKHS NINETY NINE THOUSAND THREE HUNDRED AND FIFTY) FULLY PAID-UP EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH ("EQUITY SHARES") REPRESENTING 25.16% OF THE FULLY DILUTED VOTING EQUITY SHARE CAPITAL OF WEIZMANN FOREX LIMITED ("TARGET COMPANY"), FROM THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF THE TARGET COMPANY BY EBIXCASH WORLD MONEY LIMITED ("ACQUIRER") ALONG WITH EBIX ASIA HOLDINGS INC. ("PAC 1") AND EBIX, INC. ("PAC 2", ALONG WITH "PAC 1" COLLECTIVELY REFERRED TO AS THE "PACE"), IN THEIR CAPACITY AS THE PERSONS ACTING IN CONCERT WITH THE ACQUIRER ("OPEN OFFER" OR "OFFER").

This post offer advertisement ("Post Offer Advertisement") is being issued by Centrum Capital Limited, the Manager to the Offer ("Manager"), for and on behalf of the Acquirer and the PACs, in compliance with Regulation 18(12) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended from time to time ("SEBI (SAST) Regulations"), in respect of the Open Offer. This Post Offer Advertisement is to be read together with: (a) the Public Announcement dated December 31, 2018 ("Public Announcement" or "PA"); (b) the Detailed Public Statement dated January 05, 2019 that was published in all editions of Financial Express (English), all editions of Jansatta (Hindi) and the Mumbai edition of Mumbai Lakshadeep (Marathi) (collectively referred to as the "Newspapers") ("Detailed Public Statement" or "DPS") on January 07, 2019; (c) the letter of offer dated May 25, 2019 ("LOF"); and (d) the pre-offer advertisement cum comigendum to the DPS dated June 03, 2019 which was published in the Newspapers on June 04, 2019.

Capitalised terms used herein but not specifically defined shall have the same meaning ascribed to such terms in the LOF. Weizmann Forex Limited

1. Name of the Target Company:

Name of the Acquirer and PACs: a. Acquirer

7. Details of Acquisition:

b. PAC 1: c. PAC 2:

3. Name of the Manager to the Offer:

4. Name of the Registrar to the Offer: Offer Details:

a. Date of Opening of the Offer:

Ebix, Inc. Centrum Capital Limited Bigshare Services Private Limited

b. Date of Closing of the Offer: 6. Date of payment of consideration: Thursday, June 06, 2019 Wednesday, June 19, 2019 Friday, June 28, 2019

EbbCash World Money Limited

Ebbx Asia Holdings Inc.

Sr. No.	Particulars	Propo	sed in the LOF		Actuale
7.1	Offer Price (per Equity Share)		₹ 528.00		₹ 528.00
7.2	Aggregate number of Equity Shares tendered		27,99,350		16,79,660
7.3	Aggregate number of Equity Shares accepted		27,99,350		16,79,660
7.4	Size of the Offer (Number of Equity Shares accepted multiplied by Offer Price per Equity Share)		₹ 147,80,56,800		₹ 86,68,60,480
7.5	Shareholding of the Acquirer and PACs before agreement/Public Announcement		NII		NII
	Number of Equity Shares				
	- % of fully paid-up equity share capital and voting capital				
7.6	Shares acquired by way of agreement by the Acquirer				
	- Number		83,28,540*		83,28,540*
	• % of fully diluted Equity Share Capital	74.84%*		74.84%*	
7.7	Shares acquired by way of Open Offer by the Acquirer				
	Number		27,99,350*		16,79,660
	% of fully diluted Equity Share Capital	25.16%*		15.09%	
7.8	Shares acquired after Detailed Public Statement		NII**		NII**
	Number of shares acquired				
	Price of the shares acquired				
	- % of the shares acquired				
7.9	Post Offer shareholding of Acquirer				
	- Number		1,11,27,890*		1,00,08,200
	% of fully diluted Equity Share Capital	100.00%*		89.94%	
7.10	Pre & Post Offer shareholding of the Public	Pre Offer	Post Offer	Pre Offer	Post Offer
	Number	27,99,350	Nil	27,99,350	11,19,690
	l				

• % of fully diluted Equity Share Capital 25.16% NII 25.16% * On February 06, 2019, the Acquirer has acquired the entire shareholding of the Sellers in the Target Company aggregating 63,28,540 Equity Shares constituting 74.84% of the fully paid-up Equity Share Capital of the Target Company through open market (block deal) and

** As set out at paragraphs 7.6 and 7.7 above, except for the Equity Shares acquired by the Acquirer in terms of the SPA and under Open Offer, the Acquirer has not acquired any Equity Shares after the date of Detailed Public Statement i.e. January 05, 2019.

Assuming full acceptance of Equity Shares in the Offer. Note: As on the date of this Post Offer Advertisement, the PACs do not hold any Equity Shares.

 The Acquirer, the PACs and their respective directors, jointly and severally, accept full responsibility for the information contained in this Post Offer Advertisement and also for the obligations of the Acquirer and the PACs as laid down in the SEBI (SAST) Regulations. 9. A copy of this Post Offer Advertisement will be available on the websites of the SEBI, the BSE Limited, the National Stock Exchange

of India Limited and at the registered office of the Target Company. ISSUED ON BEHALF OF THE ACQUIRER AND THE PAC® BY THE MANAGER TO THE OFFER

C#NTRUM

CENTRUM CAPITAL LIMITED

Centrum House, CST Road, Vidyanagari Marg, Kalina, Santacruz (East), Mumbai, Maharashtra - 400098; Tel: +91 22 4215 9000; Fax: +91 22 4215 9444; E-mail: wfl.openoffer@centrum.co.in; Website: www.centrum.co.in; Contact Person: Mr. Bhavin Ranawat/Ms. Sugandha Kaushik;

SEBI Registration Number: INM000010445

Date: July 03, 2019

PRESSMAI